

Total No. of Printed Pages: 2

SUBJECT CODE NO: - TT-5602
FACULTY OF HUMANITIES
M.A (Sem-IV) Geography
Examination May / June - 2023
Glacial Geomorphology-GSTG-IV

[Time: 3:00 Hours]

[Max. Marks: 80]

Please check whether you have got the right question paper.

N. B

- i) Question no.1 is compulsory from section – A, and solve any five questions from Section – B
- ii) Draw sketch, maps and diagram where every they are necessary.
- iii) Figure are indicates allotment of marks
- i) विभाग - अ मधून प्रश्न क्र . 1 आवश्यक आहे व विभाग-ब मधून कोणी पाच प्रश्न सोडवा .
- ii) आवश्यक तेथे आराखडा नकाशा व आकृत्या काढा .
- iii) उजवीकडील अंक प्रश्नास दिलेले गुण दर्शवितात

Section – A (विभाग - अ)

Q1 write the answer of the following questions in two or three sentences each.

20

पुढील प्रश्नांची उत्तरे प्रत्येकी दोन किंवा तिन वाक्यात लिहा .

- 1) Define glacial geomorphology.
हिमनदी भूरूपशास्त्र परिभाषित करा
- 2) What is meant by Patterned ground.
नमुना असलेली जमिन म्हणजे काय?
- 3) What is the Ice cap glaciers.
हिमोप हिमनद्या म्हणजे काय ?
- 4) Write the names of glacial periods.
हिमनगाच्या कालखंडाची नांवे लिहा .
- 5) Write short note on Piedmont glaciers
पर्वतपनीय हिमनद्या थोडक्यात लिहा .
- 6) Define Permafrost.
नित्यगोठितता परिभाषित करा .
- 7) What is the glacial - fluvial processes?
हिमनदी प्रक्रिया काय आहे?
- 8) State about the congelifluction.
हिमाणी विदारण विषयी सांगा .
- 9) Define parallel grooves.
समांतर खाच परिभाषित करा .
- 10) Define ablation zone.
पृथक्करण क्षेत्र परिभाषित करा .

Section – B (विभाग – ब)

Q2 Answer any five Questions of the following
पुढील पैकी कोणत्याही पाच प्रश्नांची उत्तरे लिहा .

60

- 1) Explain the types of pingo.
पिंगो प्रकार स्पष्ट करा .
- 2) what is meant by ice-age? explain in detail the ice ages experienced on the Earth.
हिमयुग म्हणजे काय? पृथ्वीवर अनुभवलेल्या हिमयुगाचे तपशीलवार वर्णन करा .
- 3) Explain the disaster of glacier dam burst.
हिमनदी सरोवर फूट – आपत्ती स्पष्ट करा .
- 4) Write down the glacial erosional landforms.
हिमनदी क्षरणीय भूस्वरूपे लिहा
- 5) Explain the classification and distribution of ground ice.
भूपृष्ठावरील बर्फाच्छादीत भागाचे वर्गिकरण व वितरण स्पष्ट करा .
- 6) Explain the types of glaciers.
हिमनदीचे प्रकार स्पष्ट करा .
- 7) write in detail the erosional and transformational processes in the Periglacial region.
परिहिमनदीय प्रदेशातील क्षरण व वहन प्रक्रिया विस्तृत लिहा .